

महाराष्ट्र शासन

क्रमांक:-सीबीसी-१०/२००६/प्र.क्र.९४/मावक-५
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य
विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई -३२.
फोन नं. २२७९३८६१ फॅक्स नं. २२८३६६८८

दिनांक : २५ मे, २००६.

प्रति,

- १) सर्व मंत्रालयीन विभाग
- २) सर्व विभागीय आयुक्त
- ३) सर्व जिल्हा दंडाधिकारी
- ४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ५) सर्व उप विभागीय अधिकारी (महसूल)
- ६) सदस्य सचिव, राज्य मागासवर्ग आयोग, पुणे
- ७) सर्व तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार
- ८) सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी / सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी
- ९) सर्व जिल्हा परिषदांचे समाजकल्याण अधिकारी.

विषय :- शासनाची अधिकृत जातीची यादी अद्ययावत करणेबाबत;

उपरोक्त विषयासंदर्भात आपणांस असे कळविण्यात येते की, शासनाने दिनांक १ मार्च, २००६ रोजी च्या शासन निर्णयान्वये काही जातींचा नव्याने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गामध्ये समावेश केलेला आहे. त्या समावेश केलेल्या जातींसह शासनाची अद्ययावत जातीची यादी सोबत जोडण्यात येत आहे.

(री. वि. फणसेकर)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा 1976
(1976 चा 108 वा) मधील परिशिष्ट 1 मधी भाग-10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे

अनुसूचित जाती (आरक्षण 13%)

- 1 अगेर
- 2 अनमुक
- 3 आरेमाला
- 4 आरवा माला
- 5 बहना, बहाना
- 6 बाकड, बंट
- 7 बलाही, बलाई
- 8 बसोर, बुरुड, बांसोर, बांसोडी
- 9 बेडाजंगम, बुडगा जंगम
- 10 बेडर
- 11 भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यवंशी, सूरज्यरामनामी
- 12 भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली
- 13 बिंदला
- 14 ब्यागारा
- 15 चलवादी, चन्नया
- 16 चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी
- 17 डक्कल, डोक्कलवार
- 18 ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर
- 19 डोम, डुमार
- 20 येल्लमलवार, येल्लमलवंडलु
- 21 गंडा, गंडी
- 22 गरोडा, गारो
- 23 घासी, घासीया
- 24 हल्लीर
- 25 हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार
- 26 होलार, व्हलार
- 27 होलय, होलेर, होलेया, होलिया
- 28 कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत)
- 29 कटिया, पथरिया
- 30 खंगार, कनेरा, मिरधा
- 31 खाटिक, चिकवा, चिकवी
- 32 कोलूपूल-वंडलु
- 33 कोरी
- 34 लिंगडेर

- 35 मादगी
- 36 मादिगा
- 37 महार, मेहरा, तराळ, धेगू-मेगू
- 38 माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर
- 39 माला
- 40 माला दासरी
- 41 माला हत्राई
- 42 माला जंगम
- 43 माला मस्ती
- 44 माला साले, नेटकानी
- 45 माला सन्यासी
- 46 मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग
- 47 मांग-गारोडी, मांग-गारुडी
- 48 मन्ने
- 49 मस्ती
- 50 मेंघवाल, मेंघवार
- 51 मिठा, अयलवार
- 52 मुक्री
- 53 नाडिया, हादी
- 54 पासी
- 55 सांसी
- 56 शेणवा, चेणवा, सेडमा, रावत
- 57 सिंधोल्लू, चिंदोल्लू
- 58 तिरगार, तिरबंदा
- 59 तुरी

विमुक्त जाती - अ (V. J.)
(आरक्षण 3%)

अ.क्र.	जाती	तत्सम
1	बेरड	1) अ) ** ब) नाईकवाडी क) तलवार ड) वाल्मिकी
2	बेस्तर	2) संचलू वड्डार
3	भामटा	3) अ) भामटी ब) गिरणी वड्डार क) कामाटी ड) पाथरूट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह) फ) उचले ग) घंटीचोर
4	कैकाडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात)	4) अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
5	कंजारभाट	5) अ) छारा ब) कंजार क) नात
6	कटाबू	-
7	बंजारा	7) अ) गोर बंजारा ब) लंबाडा / लंबारा क) लंभाणी ड) चरण बंजारा इ) लभाण फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा ह) लमान बंजारा इ) लमाण / लमाणी ज) लबान क) *** ल) धाली / धालीया ग) धाडी / धारी न) सिंगारी व) नावी बंजारा

- प) जोगी बंजारा
क्यु) **
र) **
स) बंजारी
- 8 ***
9 राज पारधी
- 10 राजपूत भामटा
- 11 रामोशी
- 12 वडार
- 13 वाघरी
- 14 छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)
- पाल पारधी
अ) ***
ब) गाव पारधी
क) हरण शिकारी
ड) **
अ) परदेशी भामटा
ब) परदेशी भामटी
-
अ) गाडी वड्डर
ब) जाती वड्डर
क) माती वड्डर
ड) पाथरवट
इ) संगतराश / दगडफोडू
ई) वड्डर
अ) सलात
ब) सलात वाघरी

भटक्या जमाती - ब (N.T. - B)
(आरक्षण 2.5%)

अ.क्र.	जाती	तत्सम
1	गोसावी	1) बावा 2) बैरागी 3) भारती 4) गिरी गोसावी 5) भारती गोसावी 6) सरस्वती पर्वत 7) सागर 8) बान किंवा वान 9) तीर्थ आश्रम 10) अरण्य घरभारी 11) संन्यासी 12) नाथपंथी गोसावी ओड, मुस्लीम बेलदार
2	बेलदार	
3	भराडी	अ) बाळ संतोशी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
4	भुते	भोपे
5	**	-----
6	चित्रकथी	-----
7	गारुडी	सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
8	लोहार	घिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ- लोहार, खाती, खातवाढी, जिनगर
9	गोल्ला	गोल्लेवार, गोलेर, गोलकर
10	गोंधळी	---
11	गोपाल	अ) गोपाल भोरपी ब) खेळकरी
12	हेळवे	12) हिलव
13	जोशी	अ) बुडबुडकी ब) डमरुवाले क) कुडमुडे ड) मेंढगी इ) सरोदे, सरोदी फ) सहदेव जोशी म) सरवदे ह) सरोदा
14	काशी कापडी	----
15	कोल्हाटी	डोंबारी

16	मैराळ	अ) दांगट, ब) वीर
17	मसनजोगी	1) सुदगडसिध्द, 2) मपनजोशी
18	नंदीवाले	तिरमल
19	पांगूळ	---
20	रावळ	राऊळ किंवा रावळयोगी
21	सिक्कलगर	कटारी, सेक्कलगर (मुस्लीम धर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकलीगर, शिकलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकलीगर, सिकलीकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगर, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर, सैकलगर
22	वगळले	---
23	वैदू	---
24	वासुदेव	----
25	भोई	1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार 7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट 13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र 18) नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव 21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) देवरा
26	बहुरुपी	अ) बोहरशी, ब) बहुरुपिया, क) भोरपी ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
27	ठेलारी (धुळे, नासिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात)	-
28	ओतारी	अ) ओतनकर, ब) ओतकर, क) वतारी ड) ओझारी, इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकारइ) वतोकार

भटक्या जमती - क (N.T. - C)

(आरक्षण 3.5%)

29 धनगर

- 1) अहिर 2) डांगे 3) गटरी 4) हंडे 5) तेलवर
- 6) हटकर 7) हाटकर 8) शेगार 9) खुटेकर 10) तेलंगी 11) तेल्लारी 12) कोकणी -धनगर 13) कानडे 14) व-हाडे धनगर 15) झाडे 16) झेंडे
- 17) कुरमार 18) माहुरे 19) लाडसे 20) सनगर 21) धनवर 22) गडारिया 23) गड्री
- 24) गढरी 25) डंगेधनगर व डोंगरी धनगर

भटक्या जमाती - ड (N.T. - D)

(आरक्षण २%)

30 वंजारी

वंजार, वंजारा

भटक्या जमाती - ब (N.T. - B)

- 31 मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले -----
- 32 गिहरा / गहरा -----
- 33 गुसाई / गोसाई -----
- 34 मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर -----
- 35 भारतीय इराणी -----
- 36 गवळी, मुस्लीम गवळी -----
- 37 दरवेशी, वाघवाले -शाह (मुस्लीम धर्मीय),
अस्वलवाले -----

महाराष्ट्रातील सर्व इतर मागासवर्गाची यादी
(आरक्षण 19%)

- 1) अलितकार
- 2) बागडी
- 3) वगळले
- 4) बडीआ
- 5) बजानिआ
- 6) बाजीगर
- 7) बुट्टाल
- 8) भांड, छप्परभांड
- 9) भवैया किंवा तारगल
- 10) भाविण
- 11) भिस्ती किंवा पखाली, सक्का
- 12) वगळले
- 13) बारी किंवा बारई
- 14) बेरीया
- 15) बेसदेवा
- 16) भडभुंजा, भूजवा, भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी, भूंज
- 17) भांटा
- 18) भट, भाट
- 19) चमथा
- 20) चांदलगडा
- 21) चरण किंवा गढवी
- 22) चारोडी
- 23) चिप्पा, छिपा
- 24) दास किंवा दांगडीदास
- 25) दावगर
- 26) देपला
- 27) देवळी
- 28) देवदिग
- 29) वगळले
- 30) ढोली, हश्मी /डफली
- 31) वगळले
- 32) वगळले
- 33) वगळले
- 34) वगळले
- 35) गंधारप
- 36) गुजराथ बोरी
- 37) वगळले
- 38) वगळले
- 39) गढवी
- 40) वगळले
- 41) वगळले
- 42) गोचाकी
- 43) गुरव
- 44) वगळले, गावलान (गवालवंश)
- 45) गवंडी, गुर्जर-कडीया
- 46) हलेपैक
- 47) वगळले
- 48) वगळले
- 49) जगीयासी
- 50) जजाक
- 51) जतिया
- 52) जातिगर
- 53) जव्हेरी, परजीया सोनी
- 54) वगळले
- 55) जोगीण
- 56) जोहारी
- 57) जुलाहा, अन्सारी
- 58) जंगम
- 59) वगळले
- 60) जाडी
- 61) वगळले
- 62) कम्मी
- 63) कापडी
- 64) वगळले
- 65) खाटी
- 66) वगळले
- 67) वगळले
- 68) वगळले
- 69) कोंगाडी
- 70) कोर्चर
- 71) वगळले
- 72) कचोरा
- 73) कादेरा
- 74) कामाटी
- 75) कसबी
- 76) वगळले
- 77) वगळले
- 78) वगळले
- 79) वगळले
- 80) कुचबंध

- 81) कुछारिया
82) कुंभार किंवा कुम्हार, कुंबारा, कुंभारा, कुलाला, मूल्या
83) कुणबी (पोटजाती-लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पटीदार, मराठा कुणबी व कुणबी मराठा)
84) वगळले
85) कची
86) काठी
87) कासार (पोटजाती- कंचार, कचारी)
88) लाभा
89) लडीया, लढीया, लरिया
90) लडाफ, लइडाफ (नद्दाफ), मन्सुरी
- 91) लखेरीया
92) वगळले, हडाड/मिस्त्री (लुहार, लुवार)
93) माच्ची
94) मानभाव
95) वगळले
96) मारवार बोरी
97) मे
98) मिना
99) महली
100) मेदार
101) म्हाली
102) मिठा
103) वगळले
104) मथुरा
105) नामधारी
106) नामधारी पैक
107) निरशिकारी
108) नावी, न्हावी (सलमानी, हजाम), वारिक, नाभिक, नापित, म्हाली, वालंद, हडपद, हज्जाम, नावीसेन, सलमानियाँ
109) नेथुरा
110) नोनीया, लोनिया, लुनिया, नुनिया
111) नक्काशी
112) नीली
113) नीलकांती
114) नेकार जाडा
115) पधारिया
116) पडीयार
- 117) पात्रदावरु
118) फासेचरी
119) फुडगी
120) पखाली, सक्का
121) पांचाळ
122) पांका
123) पेकी, पेरकेवाड, पेरीका, पेरीके, पेरका
124) पुतली गर
125) परीट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परीट)
126) पाटकर, सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय, पटवेकरी, पटवेगार, पटेगार, पट्टेगार, पटवी, क्षत्रिय पाटकर
- 127) फुलारी
128) राचेवर
129) राईकरी, रायीकर
130) बंडी
131) रचबंधिया
132) रंगारी
133) रंग्रेझ
134) राओत, रावत, राऊतीया
135) रंग्रेज (भावसार, रंगारी)
136) वगळले
137) वगळले
138) वगळले
139) वगळले
140) संजोगी
141) सरानिया
142) वगळले
143) वगळले
144) वगळले
145) सुप्पालिंग
146) सुथारिया (सिंधमधील)
147) साहिस, साईस, शिस
148) सपेरा
149) शिलावट
150) वगळले
151) वगळले
152) वगळले
153) शिंपी , इद्रिसी / दर्जी, साईसुतार, जैन शिंपी, श्रावक शिंपी, शेतवाळ, शेतवाल, सैतवाळ, सैतवाल

- 154) सोनार
 155) तांडेल
 156) वगळले
 157) तारगला
 158) थेटवार
 159) थोरीया
 160) तांबट, त्वष्टा कासार, कासार
- 161) थोग्ती
 162) वडी
 163) वगळले
 164) वंसफोड, हिंदू धरकार
 165) वढाई (सुतार)
 166) वर्थी
 167) वगळले
 168) येरकुला
 169) आगरी, आगळे किंवा काळण
 170) भावसार
 171) कुरहीन, शेद्री
 172) नीलगार, निली, निराळी
 173) कोसकांती देवांग
 174) सुतार, सुथार
 175) फुतगुडी
 176) वगळले
 177) पिंजारा, पिंजारी, मन्सुरी
 178) वगळले
 179) भिलाला
 180) वगळले
 181) तेली, तिळवण तेली, मराठा तेली, तराणे तेली, देशकर तेली, एरंडेल तेली, लिंगायत तेली, एकबैल तेली, दोन बैल तेली सावतेली, एक बहिया तेली
- 182) माळी
 (पोटजाती-फुलमाळी, फुले, हळदे, काचा, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, जिरे, उंडे, लिंगायत माळी इ.) बागवान(मुस्लीम धर्मीय) भारत बागवान, मरार, मराळ, कोसरे, गासे वनमाळी, सावतामाळी, पाचकळशी, चौकळशी, वाडवळ, राईन (बागवान)
- 183) लोणारी
 184) वगळले
 185) तलवार, कानडे
 186) रघवी (विदर्भ जिल्हयातील)
 187) भंडारी, बावर्ची/भटीयारा (मुस्लीम धर्मीय)
 188) गानली किंवा गांडली
 189) पोवार किंवा पवार(पोवार किंवा पवारआडनावे) भोयर, भोडर, भोयीर
 190) काथार,काथार वाणी,कंठहार वाणी,वैश्य वाणी कुलवंत वाणी, नेवी (लिंगायत वाणी किंवा लाडवाणी सोडून)
- 191) मोमीन, अन्सारी
 192) फकीर बंदरवाला
 193) वगळले
 194) घडशी
 195) तांबोळी, पान फरोश (मुस्लीम धर्मीय)
 196) अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्विकारलेले
 197) लंझाड
 198) यादव
 199) लाडसी
 200) वगळले
 201) गाबीत
 202) अतार
 203) औधिया
 204) बादक, बारव
 205) बगळू
 206) मारवार बाओरी, मारबार वाघरी
 207) उदासी, वगळले
 208) बालसंथनम
 209) मथुरा बंजारा
 210) शिंगाडे बंजारा
 211) लंबाडे
 212) फानडे बंजारा
 213) सुनार बंजारा
 214) धालिया बंजारा
 215) शिंगाडया बंजारा
 216) बाओरिया
 217) कोळी बारीया
 218) बथिनी

- 219) बेगरी
 220) भाम्पटा किंवा घंटीचोरे किंवा परदेशी
 221) पोंग
 222) दासर
 223) उचिला
 224) भांडदुरा, बिल्लवा
 225) खारवी, धीवर भोई
 226) भोयर
 227) बिंदली
 228) बुरबुक
 229) चादर
 230) चक्रवदय-दासर
 231) चांडाळ
 232) चेन्वू किंवा चेन्ववार
 233) चिमूर
 234) चिंताला
 235) डाकालेरु
 236) दर्जी
 237) वगळले
 238) कुरबा, कुरुबार
 239) हरकांत्रा, मांगेली, मांगेले, पागे, संदुरी
 240) वॅटस, भडवाल, रजाक
 241) डोम्मारा
 242) गाडाबा किंवा गोडबा
 243) गंगाणी
 244) गारोडी
 245) गोल्लेर
 246) गोदळा
 247) हाबुरा
 248) हरणी
 249) हिल-रेडिडस
 250) देवेरी
 251) विनकर, वन्या, बनकर
 252) काछिया
 253) कोराच, पाडलोर
 254) कलाल, कलार, लाड, लाडवक,
 गौड कलाल, शिळारे
 255) कांदेल
 256) कसेरा
 257) कसाई, कसाब, कुरेशी
 258) कटीपामुला
 259) किरार
 260) ख्रिश्चन कोळी
 261) कोराचार किंवा कोरवे
 262) कोडकू सह कोरवा
 263) कोमाकपु
 264) कोंडू
 265) लखारी
 266) लोहार-गाडा, दोडी, खतवली, पांचाळ, पंचाल
 267) चुनारी
 268) वगळले
 269) माहिल
 270) मैदासी
 271) माझवार
 272) मतियारा, मतिहारा
 273) मानकर खालु
 274) मोंडीवार, मोंडीवारा
 275) मुंडा
 276) हजाम, कालसेरु, नावलिगा, कान्शी, नाभिक,
 नाई, वालंद
 277) पाचभोटला, पाचबोटला
 278) पदमपारि
 279) भिस्ती
 280) पामूला
 281) पंचमा
 282) पंडा
 283) फर
 284) पिंजारी
 285) पुरवाली
 286) राचभोया
 287) राउतिया
 288) संगारी
 289) संताल
 290) साऊन्ता किंवा सोन्ता
 291) सावतेली
 292) सारे
 293) भावगर, शिव शिंपी, नामदेव
 294) शिंगडाव किंवा शिंगाडया

- 295) सिंधूर
 296) सोरें
 297) सुत्रा
 298) सुत्राई
 299) भडाई
 300) गंणिगा, गांची
 301) थोटेवाडू
 302) तिमाली
 303) वालवाई
 304) वडडेर (कालावडेर किंवा पाथरोड)
 305) वनाडी
 306) येनाडिवाडूस
 307) येरगोलावाड किंवा थेल्ला पामालवाडस
 308) ओडेवार
 309) मण्यार (बांगडीवाला), मण्यार, मणियार व मणेरी
 310) जातगार
 311) कराडी
 312) कुंकूवाले
 313) वाढई/वगळले/खातवाढई
 314) वगळले
 315) कोहळी
 316) खाटिक, कुरेशी खाटिक, कसाई
 317) डांगरी
 318) वेडू (वाघरी)
 319) धावड
 320) निऱ्हाळी (निराळी)
 321) चित्रकथी हरदास
 322) बेस्ता, बेस्ती, बेस्तल्लू
 323) परिवार
 324) सावकलार
 325) हणबर
 326) दोडे गुजर, गुजर, लेवे गुजर,
 रेवे गुजर, रेवा गुजर, सुर्यवंशी गुजर
 327) पहाड/पहाडी
 328) गडरिया
 329) मच्छिमार (दाल्दी)
 330) भालदार
 331) अलकरी
 332) पेंढारी
 333) यलम/येलम/यल्लम
- 334) महात / माहूत, महावत
 335) फकीर
 336) लोध, लोधा, लोधी
 337) नालबंद
 338) कुलेकडगी, कुल्लेकडगी, कुलाकडगी,
 कुल्लाकडगी
 339) मुजावर
 340) मुलाणा, मुलाणी, मुलाणे
 341) ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन,
 ईस्ट इंडियन कॅथॉलिक

विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.)
(आरक्षण 2%)

अ.क्र.

जातीचे नांव

- 1) गोवारी, गवारी
- 2) वगळले,
- 3) 1) कोष्टी, 2) हलबा कोष्टी, 3) वगळले, 4) साळी, स्वकुळ साळी 5) लाडकोष्टी, 6) गढेवाल कोष्टी, 7) देशकर, 8) सालेवार, 9) पद्म शाली, चेनेवार, चनेवार, चेन्नेवार 10) देवांग, 11) काची बंधे, 12) पटवीस, 13) सतसाले, 14) साडे, 15) जैनकोष्टी
- 4) 1) कोळी, तत्सम जाती, 2) मच्छिमार कोळी, 3) अहीर कोळी, 4) खानदेशी कोळी, 5) पानकोळी, 6) ख्रिश्चन कोळी, 7) चुंबळे कोळी, 8) पानभरे कोळी, 9) कोळी सुर्यवंशी, 10) मांगेला, 11) सोनकोळी, 12) वैती, 13) खारवा किंवा खारवी, 14) अनुसूचित जमातीमध्ये समावेश नसलेले कोळी
- 5) 1) मुन्नरवार, 2) मुन्नरवार, 3) मुन्नर, 4) तेलगु मुन्नर, 5) मुन्नरवार तेलगु, 6) मुन्नरकापू, 7) कापेवार, 8) तेलगु कापेवार, 9) मुन्नरवाड, 10) तेलगु फुलमाळी, या जाती.
